Sharda Cropchem Limited

Tel. : +91 22 66782800 FAX : +91 22 66782808 / 66782808 E-mail : office@shardaintl.com Regd. Office : Prime Business Park, Dashrathlal Joshi Road, Vile Parle (W), Mumbai - 400056, India. www.shardacropchem.com



SC

25th January, 2024

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051	BSE Limited Phiroze Jeejeebhoi Tower, Dalal Street, Mumbai – 400 001
Trading Symbol: SHARDACROP	Scrip Code: 538666

Subject: Newspaper Advertisement of Unaudited Financial Results for the guarter and nine months ended 31st December, 2023

Dear Sir/Madam,

The Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) for the quarter & nine months ended 31st December, 2023 have been approved and taken on record by the Board of Directors in their meeting held on Wednesday, 24th January, 2024.

The same was published in the following newspapers on 25th January, 2024:-

1) "The Economic Times", Mumbai Edition, in English Newspaper;

2) "Maharashtra Times", Mumbai Edition, in Marathi Newspaper.

Please find enclosed the newspaper advertisement for your record.

Thanking you,

Yours truly, For SHARDA CROPCHEM LIMITED

JETKIN GUDHKA COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

Encl: as above

CCI NG 3.7 Product: ETMumbaiB9PubDate: 25-01-2024 Zone: MumbaiCity Edition: 1 Page: ETMCPG15 User: kailash.koradeTime: 01-24-2024 23:01Color:

BHAVIN G

0^{cm} 1 5 3 4 2 6 2 8 3 10 11 15 13 14 12 19 11 13 3 4 12 55 53 54 52 58 53 30 31 35 **Companies: Pursuit of Profit** THE ECONOMIC TIMES | MUMBAI | THURSDAY | 25 JANUARY 2024 | WWW.ECONOMICTIMES.COM ™ WITH THE OPENING OF RAM MANDIR... "Ayodhya may See Creation fof up to 2 L Jobs in 4-5 yrs' SHARDA CROPCHEM LIMITED Construction boom may open up another 50k-1 L temp jobs: Betterplace CIN: L51909MH2004PLC145007 Rica Bhattacharyya & Registered Office: 2nd Floor, Prime Business Park, Dashrathlal Joshi Road, **Economic Growth** Kala Vijayraghavan Vile Parle (West), Mumbai - 400 056. 50M visitors ✓—Mumbai: The opening of the

15 13 14 12 19

Extract of Unaudited Consolidated Financial Results For the Quarter And Nine Months Ended December 31, 2023

5

2

49

48

47

46

45

4

43

42

4

8

8

8

37

38

-8

8

-8

8

-0

2

			(INR In Lakhs
Particulars	Quarter ended December 31, 2023 (Unaudited)	Nine months ended December 31, 2023 (Unaudited)	Quarter ended December 31, 2022 (Unaudited)
Total Income from Operations	63,246.23	1,85,097.41	1,01,730.04
Net Profit / (Loss) for the period before tax (before exceptional items)	1,211.71	(12,653.46)	14,343.07
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	1,211.71	(12,653.46)	14,343.07
Net Profit / (Loss) for the period after tax	464.28	(11,157.87)	10,840.31
Total Comprehensive Income for the period / year	843.36	(10,752.48)	11,835.54
Equity Share Capital	9,022.05	9,022.05	9,022.05
Earnings Per Share (before and after Extraordinary items)			
Basic / Diluted (INR per share) (not annualised)			
(Face value per Share of INR 10/- each)	0.51	(12.37)	12.01

Extract of Unaudited Standalone Financial Results For the Quarter And Nine Months Ended December 31, 2023

			(INR In Lakhs
Particulars	Quarter ended December 31, 2023 (Unaudited)	Nine months ended December 31, 2023 (Unaudited)	Quarter ended December 31, 2022 (Unaudited)
Total Income from Operations	49,771.54	1,41,561.45	85,340.38
Net Profit / (Loss) for the period before tax (before exceptional items)	4,528.10	(5,934.86)	16,889.76
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	4,528.10	(5,934.86)	16,889.76
Net Profit / (Loss) for the period after tax	3,679.59	(4,583.31)	13,087.28
Total Comprehensive Income for the period / year	3,680.70	(4,579.96)	13,092.08
Equity Share Capital	9,022.05	9,022.05	9,022.05
Earnings Per Share (before and after Extraordinary items)			
Basic / Diluted (INR per share) (not annualised)			
(Face value per Share of INR 10/- each)	4.08	(5.08)	14.51

1 The aforesaid unaudited Consolidated Financial Results and unaudited Standalone Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on January 24, 2024.

2 The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated Financial Results and Unaudited Standalone Financial Results for the guarter and nine months ended December 31, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the guarter and nine months ended December 31, 2023 is available on the website of the Stock Exchanges

www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.shardacropchem.com

ERam Mandir in Ayodhya could job surge =lead to creation of 150,000-∞_=200,000 direct and indirect jobs in the temple town and surro-=unding towns and cities in the next four-five years, estimates Eby human capital management =platform Betterplace show. ductions ahead of

"That apart, a possible rise in -construction activity in the re-=gion – due to expansion by hotel -chains, apartment units, he--althcare facilities, and other infrastructure development - co-Fuld lead to addition of another 50,000-100,000 temp jobs in the Eregion in the next few years," said Pravin Agarwala, cofoun-Eder and group chief executive

of Betterplace. Sectors such as hotels, hospiges, daily essentials, personal

Ecare products, healthcare, ban-Eking, and construction will dri-Eve demand for manpower as the Eregion is expected to turn into a Ehotspot for religious tourism, Eeconomists and job market ex-

perts said. Betterplace's estimates are ba-

-sed on an annual estimated foot- Sectors such -fall of 50 million people in the =next few years. Immediate job creation is esti-

imated at between 10,000 and 30,000 with expected inflow of =100,000-200,000 tourists a day in =the next few months.

Consumer goods companies and food service chains are increasingly strengthening their -presence in the area, creating more employment opportuniti-

es, as they see Ayodhya as a br-N-anding and marketing hotspot.

Eof people every year. This will eping, front-desk management, firm Jefferies on Monday said -provide opportunities for crea-

spark immediate Brands spot an opportunity to sample new products intro-

a large audience Hospitality flow: 20-25K jobs as tourism surges

BFSI sector to see Corporate thrust: Ayodhya creation of more blue-collar jobs than prepares for white-collar roles business uptick

Technologies, at HR services firm Randstad India, said the ment drinks, etc.

those ahead of a large audien-

as tourism, hospitality. F&B. healthcare and FMCG todrive

warehousing, and packaging. urism sector, Randstad antici-

steady and incremental inflow such cases...even a small tehsil of tourists into the city is lea- -smaller than a district-banks Etality, tourism, food and bevera- ding to an increased consump- come up with ATMs and then tion demand for bottled water, set up small branches based on snacking products, refresh- demand ... Such things may

ce," Giri added.

three-six

"Going forward, Ayodhya will ted with the numbers increa- merate who requested not to Ebecome a major pilgrimage sing every year. In-demand ro- be identified. Ecentre and will receive millions les include hotel staff, houseke-

chefs, and multilingual tour gu

ging this opportunity to sample new products and introduce

demand for manpower and

"These brands are also levera- ral jobs in BFSI," said Sachchi-

He estimates that in the next months, 10,000-12,000 new jobs will be created

Ayodhya on their marketing map and readying to cater to a to cater to this demand alone, sudden boom in demand. "The scale of growth would especially in sa-

les, supply chain be higher for FMCG, but on a comparative scale, it will be

logistics, sectors like hospitality, restaurants and real estate recording

In the hospitality, travel and topates 20,000-25,000 permanent and temporary jobs to be crea-

"BFSI is something we have seen creates hordes of jobs in happen, which will lead to seve-

te-collar level."

Top company officials said

corporates are now including

a spike in business going ahe-

ad from Ayodhya," said the


chairman of a leading conglo-

A report by global brokerage

the Ram Temple is likely to have

danand Shukla, group chief economistatL&T. Madan Sabnavis, chief econo-

mist at Bank of Baroda, said, "More jobs will be created at the blue-collar level than at the whi-





शाश्वत, अविनाशो -एक आणि 🞖 🗉 अविभाज्य संस्था आहे. संसदेने केलेली =दुरुस्ती आम्ही मान्य करत नाही हे केंद्र ∾_____सरकारचे म्हणणे आम्ही ऐकू शकत नाही. तुम्हाला संसदेने घेतलेल्या "निर्णयाच्या पाठीशी उभे राहावेच 🖃लागेल', या शब्दांत सरन्यायाधीश 🚊चंद्रचड यांनी महान्यायअभिकर्ता 🗄 मेहता यांना सुनावले. दुरुस्तीचा मार्ग

करण्याचा पर्याय केंद्र सरकारकडे आहे, असेही घटनापीठाने सुचवले. 'ही संसदेने केलेली दुरुस्ती आहे. सरकार ही दुरुस्ती स्वीकारत आहे का?', असे न्यायमूती खन्ना यांनी विचारले. त्यावर, 'नाही', असे उत्तर मेहता यांनी दिले. ते पुढे म्हणाले, 'कायद्यातील दुरुस्तीला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान देण्यात

कारणांसाठी ते असंवैधानिक असल्याचे घोषित करणारा निकाल न्यायालयाने दिलेला आहे. कायदा अधिकारी या नात्याने, हे मत वरोवर आहे असे म्हणणे हा माझा जसा हक्क आहे. तसाच माझा अधिकार आणि कर्तव्यही आहे.' त्यावर सरन्यायाधीश म्हणाले की, संसद सर्वोच्च आहे. कायदा करण्याच्या कार्यात संसद निःसंशय सर्वोच्च आहे.

'गुन्हे दाखल करा, मी घाबरणार नाही'

अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित | लेखापरीक्षित अलेखापरीक्षित लेखापरीक्षित अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) 96,823.93 96,982.66 96,029.86 88,880.90 89,920.60 \$8,990.46 20, 698.92 22,880.69 29,935.34 49,424.84 46,989.00 95.959,20 32-करपूर्व नफा 2,642.05 8, 505.40 3,969.05 6,488.08 90,028.64 99,458.22 8,008.89 4,892.96 8,083.26 92,062.05 90,522,98 90, 609.96 कालावधीकरिता निव्वळ नफा 2,092.00 3,368.02 2,926.00 5,290,40 0,930.20 6,480.65 2,800.24 8,308.88 2,906.63 6,888.98 10,326.99 9,503.86 कालावधीकरिता एकुण सर्वसमावेशक 0,349.09 9,288.82 2,059.60 3,380.90 2,894.00 \$,988.56 50.203.02 6,869.58 2,039.95 3,509.33 3,289.03 0,034.32 उत्पन्न समभाग भांडवल 9,083.99 9,089.43 9,088.99 9,089.43 9,089.93 9,088.89 9,083.99 9,089.43 9,088.89 9,089.43 9,089.43 9,085.99 अन्य समन्याय (इक्विटी) -8 98,098.32 89,855.00 86,689.88 89,855.00 \$2,546.33 88,640,00 89,840.83 88, 640.00 26,005.60 60,386.95 96,669.88 66,005.60 प्रति भाग उत्पन्न (वार्षिकीकरण न केलेले . मूलभूत (रु.) 9.99 2.69 4.88 0.53 6.23 2.58 8.05 2.56 6.99 E.89 \$.23 3.24 i. सौम्यीकृत (रु.) 9.84 2.58 8.38 3.98 30.5 4.64 0.49 6.90 2.60 3.96 19.80 §.02 2

नोंद:

(१) वरील मजकूर दिनांक ३१ डिसेंबर, २०२३ रोजी समाप्त तिमाही व नऊमाहीच्या आणि दिनांक ३१ मार्च, २०२३ रोजी समाप्त वर्षाच्या वार्षिक निष्कर्षांच्या सेबी (सूचीबद्धता बंधने व प्रकटन आवश्यकता) अधिनियम, २०१५ च्या अधिनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजमध्ये दाखल केलेल्या स्वतंत्र व एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या सविस्तर आराखड्याचा उतारा आहे.

३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीची आकडेवारी ही ३१ डिसेंबर २०२३ रोजी समाप्त नऊमाहीच्या अलेखापरीक्षित आकडेवारी आणि संबंधित आर्थिक वर्षाच्या ३० सप्टेंबर २०२३ रोजी समाप्त 🗐 🖧 अर्धवर्षाकरिता प्रकाशित वर्षापासून आजपर्यंतच्या अलेखापरीक्षित आकडेवारी दरम्यानची समतोल आकडेवारी आहे.

(२) ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक निकालांचे संपूर्ण स्वरूप, ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होणाऱ्या आर्थिक वर्षासाठी मर्यादित पुनरावलोकन 24 अहवालातील लेखापरीक्षकांच्या टिप्पण्या, त्यावरील व्यवस्थापन प्रतिसाद तसेच वार्षिक निकालांसह संपूर्णआराखडा www.bseindia.com आणि www.nseindia.com या स्टॉक एक्स्चेंज संकेतस्थळावर व कंपनीच्या www.blissgvs.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

(३) वरील निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम १३३ नुसार विनिर्दिष्ट केलेल्या भारतीय लेखा मानकांच्या (आयएनडी एएस) अनुषंगाने सहवाचिता त्याअंतर्गत जारी केलेली संबंधित नियमावली यांनुसार बनविण्यात आले आहेत.

> ब्लिस जीव्हीएस फार्मा लिमिटेड करिता स्वाक्षरी गगन हर्ष शर्मा व्यवस्थापकीय संचालक डीआयएन क्र. ०७९३९४२१

5

8

8

26

-83

2

51

-2

, OD

-1-

10

13 14 15

11 12 1

-0

(INR In Lakhs)

31

32

SHARDA CROPCHEM LIMITED

CIN: L51909MH2004PLC145007 Registered Office: 2nd Floor, Prime Business Park, Dashrathlal Joshi Road, Vile Parle (West), Mumbai - 400 056.

Extract of Unaudited Consolidated Financial Results For the Quarter And Nine Months Ended December 31, 2023

			(INR In Lakhs
Particulars	Quarter ended December 31, 2023 (Unaudited)	Nine months ended December 31, 2023 (Unaudited)	Quarter ended December 31, 2022 (Unaudited)
Total Income from Operations	63,246.23	1,85,097.41	1,01,730.04
Net Profit / (Loss) for the period before tax (before exceptional items)	1,211.71	(12,653.46)	14,343.07
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	1,211.71	(12,653.46)	14,343.07
Net Profit / (Loss) for the period after tax	464.28	(11,157.87)	10,840.31
Total Comprehensive Income for the period / year	843.36	(10,752.48)	11,835.54
Equity Share Capital	9,022.05	9,022.05	9,022.05
Earnings Per Share (before and after Extraordinary items)			
Basic / Diluted (INR per share) (not annualised)			
(Face value per Share of INR 10/- each)	0.51	(12.37)	12.01

Extract of Unaudited Standalone Financial Results For the Quarter And Nine Months Ended December 31, 2023

वाधवान बंधूंचा जामीन रद्द

-वृत्तसंस्था, नवी दिल्ली

26 कोट्यवधी रुपयांच्या वॅंक गैरव्यवहार डप्रकरणात 'डीएचएफएल'चे प्रवर्तक 🎖 🗄 कपिल आणि धीरज वाधवान यांचा 🗐 जामीन सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी 🗄 रह् केला. वाधवान वंधूंना जामीन देण्याचा उच्च न्यायालय व कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय चुकीचा असल्याचे 🎖—रेस्पष्ट करून सर्वोच्च न्यायालयाने तो _रद्दबातल ठरवला. यामुळे या दोघांना -पुन्हा ताब्यात घेण्याचा सीवीआयचा मार्ग =मोकळा झाला आहे.

वंधूंवर निर्धारित 'वाधवान ⊷_=कालावधीत आरोपपत्र दाखल करण्यात डआले. विशेष न्यायालयाने त्याची नोंदही 🗄 घेतली. त्यामुळे फौजदारी प्रक्रिया 🗙 इसंहितेच्या संबंधित कलमांनुसार 🗄 जामिनाचा वैधानिक अधिकार मिळत <u>-</u>असल्याचा दावाच आरोपींना करता हेयेणार नाही', असे खंडपीठाने स्पष्ट केले. वाधवान बंधूंना तात्काळ ताव्यात 🎗 🗄 घेण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात कपिल Ξआणि धोरज वाधवान यांच्याविरोधात 🗄 निर्धारित ९० दिवसांच्या आत आरोपपत्र इदाखल करण्यात आले होते. त्यानंतरही =कनिष्ठ न्यायालयाने वाधवान बंधुंना _वैधानिक जामीन मंजुर केला. त्यामुळे हा इजामीनच बेकायदा आहे, असा युक्तिवाद 🕰 डेअतिरिक्त महान्यायअभिकर्ता एस. व्ही. ैराजू यांनी सर्वोच्च न्यायालयात केला.

မ္ထ

आरोपावरून गुवाहाटी पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या अन्य नेत्यांवर गुन्हा नोंदवल्याच्या दुसऱ्याच दिवशी राहुल यांनी वुधवारी येथील भाजप सरकारला आव्हान दिले. 'शक्य तेवढे गुन्हे नोंदवा, मी घाबरणार नाही,' असे ते म्हणाले. 'भारत जोडो न्याय यात्रे'च्या सातव्या दिवशी वारपेटा जिल्ह्यात झालेल्या जाहीर सभेला संबोधित करताना राहल

जमावाला चिथावणी दिल्याच्या

वृत्तसंस्था, वारपेटा (आसाम)

यांनी आसामचे मख्यमंत्री हिंमता विस्व

सरमा यांना लक्ष्य केले. देशातील ते सर्वांत भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत, असा आरोप त्यांनी केला. 'गुन्हे दाखल करून ते मला घावरवू शकतात, असा विचार सरमा यांच्या मनात कसा आला, हे मला माहीत नाही. माइयावर शक्य तितके गुन्हे तुम्ही दाखल करू शकता. आणखी २५ गुन्हे दाखल करा. मी घावरणार नाही. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मला घाबरव् शकत नाही, ' असे राहल म्हणाले. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास मित्र गौतम अदानी यांच्याविरोधात मी भाषण दिले आणि माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांनी मला संसदेतन वाहेर काढले. माझे

स्वतःहन त्याच्या किल्ल्या सपर्द केल्या

राहुल गांधी यांचे

सरमा यांना आव्हान

मला ते नको. प्रत्येक भारतीयाच्या हृदयात माझे घर आहे. मी तिथे राहतो. माझी आसाम, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यांत अशी लाखो घरे आहेत, ' असेही त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 'लोकसभा निवडणुकीनंतर

राहुल यांना अटक'

राहुल गांधी यांना लोकसभा निवडणुकीनंतर अटक करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री सरमा यांनी वुधवारी दिला. राहुल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष तपास पथकाद्वारे या प्रकरणाचा तपास करण्यात येईल व लोकसभा निवडणुकीनंतर राहुल यांना अटक होईल, असे सरमा म्हणाले.



सरकारी निवासंस्थान काढन घेतले. मी

🕂 🗄 महिन्यांत होणाऱ्या विधानसभा आणि Ξलोकसभा निवडणकीची तयारी सुरू ∃केली आहे. याअंतर्गत उमेदवारांचे अर्ज इस्वीकारले जात आहेत. विशेष म्हणजे 🔄 इच्छुक उमेदवारांकडून लोकसभेसाठी 🖧 २५ हजार, तर विधानसभेसाठी १० काँग्रेसचा निर्णय

अथवा अंशतः पुनप्रंकाशनास वंदी. संपादक : पराम करंदीकर, निवासी संपादक - समीर कर्वे* (मुंबई आवत्ती) (*पीआरवी कावधानुसार वातम्यांच्या

6

5

7

8

9

10

ने निवडीसाठी जवावदार) नोंदणी क्र. एमसीएस/०६३/२०१५-१७. धार. एन. धाय. रजिस्टेशन क्र. ९२४९/६२.



काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष वाय, एस, शर्मिला यांच्या वैठकांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष जी. रूद्रराजू यांनी सांगितले. आपले बंधू मुख्यमंत्री वाय.

11 12

13

14

15

16

17

18

19

20





-80114	644	Cotal	વળ્લાથા	1401
ेपक्षाने	घेतला	आहे		
- 1.00 I		Auto.		

🏝 💿 कर्नाटक आणि तेलंगणमधील पायंडा ∃कायम ठेवत काँग्रेस आंध्र प्रदेशातही 🗄 जागेसाठी १५ हजार व अन्य जागांसाठी 🙃 🗄 २५ हजार घेतले जात आहेत. तर, -विधानसभेच्या खुल्या मतदारसंघातून =निवडणूक रिंगणात उतरू इच्छिणाऱ्याला १० हजार व आरक्षित श्रेणीतील उमेदवारीसाठी पाच हजार रुपये द्यावे 🔓 🗄 लागणार आहेत. अखिल भारतीय ≟काँग्रस कमिटीचे आंध्र प्रदेशमधील ∃(एआयसीसी) प्रभारी मनिक्कम टागोर 9 =यांनी ही माहिती दिली. 5

2

3

0 cm 1



'पढील दोन आठवडे उमेदवारीसाठी 'काँग्रेस हा लोकशाहीची मुल्ये जपणारा पक्ष आहे. त्यामळे कोणताही इच्छ्कांचे अर्ज स्वीकारले जातील. या सर्व अर्जांची प्रदेश निवडणक समिती पक्षकार्यकर्ता उमेदवारीसाठी अर्ज पहिल्यांदा पडताळणी करेल. त्यानंतर करू शकतो. काँग्रेसच्या तिकिटावर ते 'एआयसीसी'च्या निवड समितीकडे निवडणूक लढण्यासाठी इच्छकांकडून सपूर्द केले जातील व अखेरीस ही यादी चांगला प्रतिसाद मिळत आहे' असा दावा टागोर यांनी केला. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेस केंद्रीय प्रदेशमध्ये विधानसभेच्या आंध्र निबडणुक समितीकडे पाठवली जाईल', १७५ आणि लोकसभेच्या २५ जागा असेही ते म्हणाले. आहेत. हवाई अधिभार : गोवा मार्गे १ रुपया, इंदर, चेन्नई मार्गे ३ रुपये, अहमदावाद, वंगलोर, कोची, कोइम्वतर, एनांकुलम, हैदरावाद, कोझिकोड, मंगळर, त्रिवेंद्रम, उदयपुर, विह्यगमामें ४ रुपये, दिल्ली, कोलकाता मामें ५ रुपये, रस्ते अधिभार : रु. २.०० (वलसाड जिल्हा, सिल्नासा, दमण, इंदौर ही शहरे नगळन.) वेनेट, कोलमन औड कंपनी लि.च्या नतीने आर. कृष्णमूर्ती, यांनी टाइम्स ऑफ इंडिया इमारत, डॉ. डी. एन. रोड, मुंवई - ४०० ००१ येथे प्रकाशित केले व १) प्र द टाइम्स ऑफ इंडिया सवर्वन प्रेस, आकुली रोड, वेस्टन एक्स्प्रेस हायवे, कॉदिवली (प्), मुंबई - ४०० १०१, फोन (०२२) २८८७२३२४, २८८७२१३०, फॅक्स - (०२२) २८८७४२३०. २) द टाइम्स ऑफ इंडिया प्रिंट सिटी, प्लॉट नं. ४, टी.टी.सी. इंडस्ट्रीयल परिया, ठाणे-वेलापुर रोड, ऐरोली, नवी मुंबई-४००७०८. फोन (०२२) २७६०९९९९, फॅक्स - (०२२) २७६०५२७५ येथे मुद्रित केले. 🛽 सर्वाधिकार सुरक्षित, प्रकाशकांच्या लेखी अनुमतीशिवाय संपूर्ण

Particulars	Quarter ended December 31, 2023 (Unaudited)	Nine months ended December 31, 2023 (Unaudited)	Quarter ended December 31, 2022 (Unaudited)
Total Income from Operations	49,771.54	1,41,561.45	85,340.38
Net Profit / (Loss) for the period before tax (before exceptional items)	4,528.10	(5,934.86)	16,889.76
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	4,528.10	(5,934.86)	16,889.76
Net Profit / (Loss) for the period after tax	3,679.59	(4,583.31)	13,087.28
Total Comprehensive Income for the period / year	3,680.70	(4,579.96)	13,092.08
Equity Share Capital	9,022.05	9,022.05	9,022.05
Earnings Per Share (before and after Extraordinary items)			
Basic / Diluted (INR per share) (not annualised)			1
(Face value per Share of INR 10/- each)	4.08	(5.08)	14.51
Iotes: The aforesaid unaudited Consolidated Financial Results and unaudited Standalone F of Directors at their meeting held on January 24, 2024. The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated Finan months ended December 31, 2023 filed with the Stock Exchanges under Regulatio 2015. The full format of the Financial Results for the quarter and nine months e www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.share	cial Results and Unaudited n 33 of the SEBI (Listing Ot nded December 31, 2023	Standalone Financial Resu bligations and Disclosure R is available on the website	Its for the quarter and nin equirements) Regulations e of the Stock Exchange arda Cropchem Limited
lace: Mumbai		Chair	R. V. Bubna man & Managing Director